

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील " ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम" या योजनांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास परवानगी देणेबाबत....

(लेखाशिर्ष २४०१ A६३७)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/ प्र.क्र. ११/ कार्यासन .६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख:- ३१ जानेवारी, २०१९.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१८ /प्र.क्र.६९/ अर्थ-३, दि. ०२.०४.२०१८
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग समक्रमांक दि.१२.१०.२०१८
- ३) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र. पुरक १५१८/ प्र. क्र.२२७/ १-अ.

शासन निर्णय-

राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील " ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम" या योजनेंतर्गत मागणी क्र. टी-५, २४०१ पीक संवर्धन, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (२९) कृषि उन्नती योजना- बियाणे व लागवड साहित्यावरील उप अभियान (कें.पु.यो.) (राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२४०१ A६३७), ३३- अर्थसहाय्य या लेखाशिर्षांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता रु. २८१.१९ लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला असून रु.५४.१९ लाख इतका निधी जुलै २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात व रु.२८५.२४ लाख इतका निधी नोव्हेंबर, २०१८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे. सदर तरतुदीमधून रु.१०१.१८ लाख इतका निधी संदर्भित क्र.२ येथे नमूद शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला आहे.

२. कृषि व पदुम विभागाने वाचा क्र. ३ येथील प्रस्तावान्वये बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील " ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम" या योजनेसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील केंद्र हिश्यास समरूप राज्य हिस्सा रु.४६५.२५ लाख इतका निधी वितरीत करण्याची विनंती केलेली आहे. त्यानुसार (०१) (२९) कृषि उन्नती योजना- बियाणे व लागवड साहित्यावरील उप अभियान (कें.पु.यो.) (राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२४०१ A६३७), ३३- अर्थसहाय्य या योजनेकरिता रु. ४६५.२५ लाख (अक्षरी रुपये चार कोटी, पासष्ट लाख, पंचवीस हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव(कृषी), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार सदर निधी याच वर्षात खर्च होईल याची दक्षता घ्यावी.तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; तसेच आदिवासी विकास विभाग व कृषि व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतुन आदिवासी उपयोजना क्षेत्रात पायाभूत सविधा निर्माण करण्याबाबतच्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाने वाचा येथील क्रमांक १ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३२५/२०१८/ व्यय १, दि.११/०१/२०१९ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०१२११७०२१७२२२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि.औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव(कृषी), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त(कृषि) , महाराष्ट्र राज्य,पुणे.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. वित्त विभाग (अर्थसंकल्प- १९ /व्यय -१), मंत्रालय, मुंबई.
६. कृषि व पदुम विभाग मंत्रालय, मुंबई.
७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
९. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.